# DARJEELING ROPEWAY COMPANY LIMITED

CIN: L45202MH1936PLC294011

Address: 104, Floor-1, Shreeji Darshan, Tata Road No. 2, Roxy

Cinema Opera House, Girgaon, Mumbai – 400 004

Email ID: <a href="mailto:darjeelingropeway@gmail.com">darjeelingropeway@gmail.com</a>

Date: 29th October, 2024

To, **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001

Dear Sir/Ma'am,

Subject: Submission of Newspaper Advertisement for Notice of Extra-Ordinary General Meeting of the Company Ref: Security Id: DARJEELING / Code: 539770

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose the copies of the public notice of the Extra-Ordinary General Meeting of the Company to be held on Monday, 18<sup>th</sup> November, 2024 at 11:00 A.M., published on:

- 1. English Newspaper The Free Press Journal Newspaper and
- 2. Regional Language Newspaper (Marathi) -Nav Shakti Newspaper

Kindly take the same on your record and oblige us.

Thanking You.

For, Darjeeling Ropeway Company Limited

Ashok Dilipkumar Jain Managing Director DIN: 03013476

Kusum Seth

Sd/-

(CIN:L65922RJ2011PLCO34297) Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur. 302020



**AUCTION NOTICE** 

Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with roviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) rules, 2002 read with ordering the described immovable property mortgaged/charged to see Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of AAVAS FINANCIERS LIMITED Secured Creditor, will be sold on "As is here is", "As is what is", and 'Whatever there is" basis. The details of the cases are as under.

whereis , Asis whatis , and whatever there is basis. The details of the cases are as an act.								
Name of Borrowers/ Co-Borrowers/ Guarantors/Mortagors	Dues As on	Date & Amount of 13(2)Demand Notice	Date of Poss- ession	Description of Property	Reserve Price For Property	l For	Time of	Place of Tender Submission, Tender Open & Auction at Aavas Financiers Ltd.
Mr. PRITAM ASHOK KOLI, Mrs. MINAKSHI PRITAM KOLI GUARANTOR: Mr. SANTOSH V MHATRE (AC NO.) LNBOR00314- 150013762	Rs. 21,38,436.00/- DUES AS ON 28 OCT 2024	12 APR 22 Rs. 1321069.41/- DUES AS ON 11 APR 22	1 JUN 23	FLAT NO. 301, 3RD FLOOR, BHAGIBAI SHANKAR PATIL SMRUTI, VILLAGE-MOHA, POST-ULWE, TALUKA-PANVEL, DISTRICT- RAIGAD, MAHARASHTRA <b>ADMEASURING</b> <b>520 SQ. FT.</b>	Rs. 1446912/-	Rs. 144691/-	11.00 AM TO 01.00 PM 28 NOV 2024	NEELKANT LANDMARK, 5TH FLOOR, OFFICE NO.502, BEHIND ORION MALL, NEAR ST STAND, OLD PANVEL- 410206, MAHARASHTRA- INDIA

Terms & Conditions: 1). The person, taking part in the tender, will have to deposit his offer in the tender form provided by the AFL which is to be collected from the above branch office during working hours of any working day, super scribing "Tender Offer for name of the property "on the sealed envelope along with the Cheque/DD/pay order of 10% of the Reserve Price a Earnest Money Deposit (EMD) in favour of AAVAS FINANCIERS LIMITED payable at Jaipur on /before time of auction during office hours at the above mentioned office. The sealed envelopes will be opened in the presence of the available interested parties at above mentioned office of AAVAS FINANCIERS LIMITED The Inter-se bidding, if necessary will also take place. envelopes will be opened in the presence of the available interested parties at above mentioned office of AAVAS FINANCIERS LIMITED The Inter-se bidding, if necessary will also take place among the available bidders. The EMD is refundable if the bid is not successful. 2). The successful bidder will deposit 25% of the bidding amount adjusting the EMD amount as initial deposit immediately or within 24hrs after the fall of the hammer towards the purchase of the asset. The successful bidder failing to deposit the said 25% towards initial payment, the entire EMD deposited will be forfeited. 30. The Authorised officer has absolute right to accept or reject any bid or adjourn/postpone the sale pythe secured creditor; otherwise his initial payment deposited amount will be forfeited. 30. The Authorised officer has absolute right to accept or reject any bid or adjourn/postpone the sale process without assigning any reason therefore. If the date of tender depositing or the date of tender opening is declared as holiday by Government, then the auction will be held on next working day. 4). For inspection and Interested parties who want to know about the procedure of tender may contact AAVAS FINANCIERS LIMITED 201,202, Ilnd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, jaipur-302020 or Honey Kumar – 7849910473 or respective branch during office hours. Note: This is also a 15/30 days notice under Rule 9(1)/8(6) to the Borrowers/Guarantors/Mortgagor of the above said loan accounts about tender inter se bidding sale on the above mentioned date. The property will be sold, if their out standing duesare not repaid in full.

**Authorised Officer Aavas Financiers Limited** Place : Jaipur Date: 29-10-2024

#### **OMKARA ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED**

Corporate Office: Kohinoor Square, 47th Floor, N.C. Kelkar Marg, R.G. Gadkari Chowk, Dadar (West), Mumbai, Maharashtra 400028

[See proviso to rule 8 (6)] Sale notice for sale of immovable properties E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securtization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

[Appendix - IV-A]

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower and co-borrower that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, will be sold in exercise of rights and powers under the provision of Section 13(2) and 13(4) of SARFAESI Act on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" and without recourse basis on 04/12/2024 at 11.00 am (last date and time for submission of bids is 03/12/2024 by 4.00 PM), for recovery of outstanding amount. The Omkara Assets Reconstruction Pvt Ltd (acting in its capacity as Trustee of Omkara PS 24/2019-20 Trust) has acquired entire outstanding debts lying against above said borrower/guarantors vide Assignment Agreement dated 30th March 2020 along with underlying security from Capri Global Housing Finance Limited (CGHFL). Accordingly, Omkara Assets Reconstruction Pvt Ltd has stepped in the shoes of CGHFL, the original secured creditor and become entitled to recover dues and enforce the

The description of the Borrower and Co-borrower and the amount outstanding as on 21.07.2020 along with Interest and Expenses due to the M/s Omkara Assets Reconstruction Private Limited from below mentioned borrower and co-borrower and description of the Immovable Properties,

re	serve price and the earnest money deposit ar	nd known encumbrances (if	any) are as under				
Sr No	PARTICULARS OF LOAN ACCOUNT	DESCRIPTION	OF THE PROPERTY	RESERVE PRICE	EMD		
	Mr. Abhiman Munjaji Salave (Borrower) Mrs. Priyanka Abhiman Salave (Co-Borrower) Amount due and Payble as on 21.07.2020 is Rs. 26,35,216/- along with applicable future interest.	Flat No 101 1St Floor La Shivar Survey No- 319/1/ Nagar Next To Hotel Maharashtra 422010 (Ad- Physical Possession of Mor Authorised Officer of Or Limited (OARPL) Secured (		Rs. 2,40,000/-			
	Mr. Rahul Waman Rahut (Borrower) Mrs. Ashwini Rahul Raut (Co-Borrower) Amount due and Payble as on 21.07.2020 is Rs. 15,19,843/- along with applicable future interest.	Flat No 9 B, 4Th Floor, Vais Survey No 61/2A, Plot No 2 Midc Area Mauli Chowk, Nashik, Maharashtra 4220 The Physical Possession of by the Authorised Office Private Limited (OARPL) Se	Rs. 17,30,000/-	Rs. 1,73,000/-			
	Mrs. Seema Subhash Kone (Borrower) Mr. Subhash Bhaurao Kone (Co-Borrower) Amount due and Payble as on 21.07.2020 is Rs. 14,56,762/- along with applicable future interest.	Flat No. 720, 7th floor, Buil 37,39,40 and 339, Maval, Sq. Ft.) The Physical Posse taken by the Authorised O Private Limited (OARPL) Se	Rs. 13,30,000/-	Rs. 1,33,000/-			
	Tulshiram Vishram Sonawane (Borrower) Mrs. Kalpana Bhausaheb Sonawane (Co-Borrower) Amount due and Payble as on 21.07.2020 is Rs. 19,14,016/- along with applicable future interest.	Flat No 2, First Floor, Maha No 2379/1 And 2379/2, Mahalxmi Nagar, Shreerar Road, Nashik - 422206 ( Physical Possession of Mor Authorised Officer of Or Limited (OARPL) Secured (	Rs. 16,70,000/-	Rs. 1,67,000/-			
	Mr. Subhash Bhaurao Kone (Borrower) Mrs. Seema Subhash Kone (Co-Borrower) Amount due and Payble as on 21.07.2020 is Rs. 13,84,754/- along with applicable future interest.	Flat No 312, Third Floor, H 24, Village-Narhe, Pune Measuring Area 468 Sc Mortgaged Property has b Omkara Assets Reconstrue Creditor on 20.08.2024		Rs. 2,10,500/-			
Di	ate of E- Auction	04.12.2024 at 11.00 am					
М	inimum Bid Increment Amount	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand only)					
Last date and time for submission of bid letter			03.12.2024 by 4:00 pm				
_	participation/KYC Document/Proof of	FEMD:					
Date of Inspection			21-11-2024 - 22.11.2024 between 11.00 am to 01.00 pm				
Kı	nown Liabilities		Not Known				

This Publication is also a 'Thirty Days' notice to the aforementioned borrower/co-borrowers under Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

For detailed terms and conditions of the sale please refer to the link provided in secured creditor website i.e. http://omkaraarc.com/auction.php. and Authorized Officer contact details are: Mr. Rajendra Dewarde, Mobile: +91-9324546651, E-Mail: Rajendra.dewarde@omkaraarc.com. Bidder may also visit the website http://www.bankeauction.com or contact service provider M/s. C1 India Pvt. Ltd", Tel. Helpline: +91-7291981124/25/26, Helpline E-mail ID: support@bankeauctions.com, Mr. Bhavik Pandya, Mobile : 8866682937 E mail - Maharashtra@c1india.com & gujarat@c1ndia.com. Intending bidders shall comply and give declaration under the Section 29A of the Insolvency and Bankruptcy

STATUTORY NOTICE FOR SALE UNDER Rule 8(6) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES ,2002 This notice is also a mandatory Notice of not less than 30 (Thirty) days to the Borrower(s) of the above loan account under Rule 8 (6), of Security Interest (Enforcement) Rule 2002 and provisions of Securitization & amp; Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, informing them about holding of auction/sale through e-auction on the above referred date and time with the advice to redeem the assets if so desired by them, by paying the outstanding dues as mentioned herein above together with further interest and all costs charges and expenses any time before the closure of the Sale. In case of default in payment, the property shall at the discretion of the Authorized Officer/Secured Creditor be sold through any of the modes as prescribed under Rule 8(5) of Security Interest (Enforcement) Rule, 2002.

Sd/-Authorized Officer, DATE: 29.10.2024 Omkara Assets Reconstruction Pvt Ltd. PLACE: NASHIK, PUNE (MAHARASHTRA) (Acting in its capacity as a Trustee of Omkara PS 24/2019-20 Trust)

Saraswat Bank

# SARASWAT CO-OPERATIVE BANK LIMITED

74/C, Samadhan Building, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai-400028 Tel. No. 8828805609 / 8657043713 / 14 / 15

## POSSESSION NOTICE

[Under Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002]

Whereas the undersigned being Authorised Officer of Saraswat Co-op. Bank Ltd., under the Securitisation and Reconstruction of inancial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 o 2002) and in exercise of power conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued deman notice dated 27.09.2021 calling upon the Borrower/Mortgagor: Mr Jaiswal Durgesh Vishwanath and Guarantor :- Mr. Pawar Yogesh Jagannath to repay the amount mentioned in the notice being Rs. 18,82,010/- (Rupees Eighteen Lakhs Eighty-Two Thousand Ten Only) as on 19.09.2021 plus interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The Principal Borrower/Mortgagor/Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the Principal Borrower/Mortgagor/ Guarantor and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 25/10/2024.

The Principal Borrower/Mortgagor/Guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Saraswat Co-op. Bank Ltd., for total outstanding amount of being Rs. 18,82,010/- (Rupees Eighteen Lakhs Eighty-Two Thousand Ten Only) as on 19.09.2021 plus interest thereon.

The Principal Borrower/Mortgagor/Guarantor attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

## **Description of the Immovable Property**

Equitable Mortgage of Flat No. 305, C-Wing, admeasuring about 327.01 sq.ft. (Carpet Area), which is inclusive of area of Balconies in the Building No. 4, Type-A5, known as "Jasmin" and Complex known as "Yashwani Sankalp" at situated at land bearing Survey No. 50/2, 51/1, 51/3, 51/4 51/5, 51/6, 52/1, 52/2, 53, 54(A) of Village-Saravali, Taluka-Palghar, Plo No. 1 and Plot No. 2 District-Palghar-401501 which owned by Mr. Jaiswa **Durgesh Vishwanath** 

Date: 29.10.2024 Place: Boisar

**AUTHORISED OFFICER** Saraswat Co-op. Bank Ltd.

यूनियन बैक **Union Bank** 

Regional Office Mumbai Vashi: 3rd Floor, Rupa Sapphire Sanpada Post : Vashi, Navi Mumbai, Maharashtra-400 70

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY / IES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets 8 Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002 NOTICE of 15 days is hereby given to the Public in General and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Movable property/ies mortgaged / charged to the Secured Creditor, the Possession of which has been taken by the Authorized Officer of Unior Bank Of India (Secured creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on the dated mentioned below, for recovery of dues as mentioned hereunder to Union Bank of India from the below mentioned Borrower(s) & Guarantor(s). The details, Reserve Price and the Earnest Money Deposit are also mentioned hereunder :-

## Date & Time of Auction: 13.11.2024, from 12:00 p. m. to 05:00 p. m.

1. Santha Seelan Gaunder SO Arumugham Guander (Borrower) Flat No. 02, Building No. 4, Jasmin Builling, Mansi Park Colony Palaspa Phata, Kolhe Peth, Taluka: Panvel, Dist. Raigad-410 206.

. Ratnavati Santha Seelan (Co-Borrower) Flat No. 02, Building No. 4, Jasmin Building, Mansi Park Colony, Palaspa Phata, Kolhe Peth, Taluka: Panvel, Dist. Raigad-410 206

Amount Due: ₹ 18,52,269.74 as on 30.04.2023 with further interest

Property No. 1: - All that piece and parcel of Residential admeasuring approximately 487Sq. Ft. situated at the Flat No. 304, 3rd Floor, Silver Apartment, Plot No. 36, Off Old Mumbai Pune Road, Village Deravali, Taluka: Panvel, Dist. Raigad-410 206 and bounded by (Property description as specified in the Agreement for sale dated 31.12.2015) • On the North: Road; • On the South: Residential Chawl; • On the East : Open Plot; • On the West : Shelkes Building (UNDER SYMBOLIC POSSESSION)

 Reserve Price: ₹ 16,32,960/- • Earnest money to be deposited 1.63.296/- (10% of the Reserve Price) • Date of Demand Notice 24.12.2019 • Date of Possession Notice: 21.01.2020 • Date of Sale

For Further Details Contact : (During Office Hours) :- 8291220220 & email ID : support.ebkray@psballiance.com

1. Mr. Vinod Sudhakar Chonkar House No. 7, Opposite Bhiwandi Talkies, Bazar Peth Road, Thange

Alley, Bhiwandi, Thane-421 302.

2. Mrs. Kavita Vinod Chonkar

(UNDER SYMBOLIC POSSESSION)

House No. 7, Opposite Bhiwandi Talkies, Bazar Peth Road, Thange Alley, Bhiwandi, Thane-421 302.

Amount Due: ₹ 27,10,657.55 with further interest and expenses Property No. 2: - All that piece & parcel of Residential Flat No. 101, 1st Floor, B Wing, Arista, Shiv Palace III CHS. Ltd., Bakori Road, Near JSPM College, Wagholi, Pune-412 207. Boundaries:- In the North: By Side Margin; In the South: By Lift and Flat No. 102; In the East: By Side Margin; In the West: By Lift and Flat No. 104.

Reserve Price :  $\stackrel{?}{\scriptstyle{\sim}}$  24,66,000/- • Earnest money to be deposited 2,46,600/- (10% of the Reserve Price) • Date of Demand Notice: 06.08.2022 • Date of Possession Notice: 22.11.2023 Date of Sale Notice: 25.10.2024

For Further Details Contact : (During Office Hours) :- 8291220220 & email ID:support.ebkray@paballiance.com / ubin0908908@ unionbankofindia.bank

# DATE & TIME OF E-AUCTION: 13.11.2024 at 12.00 p. m . to 05.00 p. m

For Registration & Login and Bidding Rules visit https://ebkray.in For Detailed Terms and Conditions of Sale the interested persons may also visit banks website www.unionbankofindia.co.in

Authorised Officer, Union Bank of India Place : Navi Mumbai

# NOTICE

**ASIAN PAINTS LIMITED** REGD. OFFICE: 6 A. Shantinagar, Santacruz East, Mumbai - 400055 Notice is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the

company has/have been lost/mislaid and the holder[s] of the said securities/applicant[s] has/have applied to the company to release the new certificate. The company has informed the holder[s]/applicant that the said shares have been transferred to IEPF as

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date, else the company will proceed to release the new certificate to the holder[s]/applicant, without further

Name of the Holders	Kind of securities & face value	No. of Securities	Distinctive Numbers	
Jamna Dass Seth (Deceased) & Kusum Seth	Equity shares of Re. 1/- each	1200	16188701-16189900	
Place: Mathura, Uttar Pradesh Applicant:				

(for immovable property)

POSSESSION NOTICE

Date: 29 October 2024

The undersigned being the Authorized Officer of SAMMAAN CAPITAL LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) (formerly known as INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED) under the Securitisation and Reconstruction of inancial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise o powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 18.07.2022 calling upon the Borrower(s) RATANLAL DAMODAR CHAURASIA AND ROOPLAXMI RATANLAL CHOURASIA to repay the amount mentioned in the Notice being Rs.20,15,787.82 (Rupees Twenty Lakhs Fifteen Thousand Seven Hundred Eighty Seven and Paise Eighty Two Only) against Loan Account No. HHLVSH00445320 as on 18.07.2022 and interest thereon within 60 days from the

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 25.10.2024.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of SAMMAAN CAPITAL LIMITED (formerly known as INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED) for an amount of Rs.20,15,787.82 (Rupees Twenty Lakhs Fifteen Thousand Seven Hundred Eighty Seven and Paise Eighty Two Only) as on 18.07.2022 and interest thereon

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets

#### DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO. 304, HAVING CARPET AREA 27,990 SQUARE METERS, C.B. AREA 1 485 SQUARE METERS & TERRACE AREA 3 656 SQUARE METERS, ON 3RD FLOOR, 'F' WING, IN THE BUILDING KNOWN AS "LAXMI CASTELLO", BEARING SURVEY NO.63/3, 63/4, 63/5, SITUATED IN VILLAGE BOPELE, TALUKA-KARJAT, DISTRICT RAIGAD-410101, MAHARASHTRA,

Date : 25.10.2024 Authorised Officer Place : RAIGAD SAMMAN CAPITAL LIMITED (FORMERLY KNOWN AS INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED)

## DARJEELING ROPEWAY COMPANY LIMITED

CIN: L45202MH1936PLC294011 Registered Office: 104. Floor-1, Shreeji Darshan, Tata Road No. 2, Roxy

Cinema Opera House, Girgaon, Mumbai City, Mumbai – 400 OP Phone: +919205253974 | Email: darjeelingropeway@gmail.com

NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING ("EGM") AND REMOTE E-VOTING INFORMATION

otice is hereby given that the Extra-Ordinary General Meeting ("EGM") of the Members of the ompany will be held on Monday, 18th November, 2024 at 11:00 A.M. through Video Conferencing /C") / Other Audio-Video Means ("OAVM") to transact the special busin

EGM. Will be held through VC/OAVM without physical presence of the Members and in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with rules made thereunder and Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No. 20/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No. 20/2020 dated April 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and Circular dated May 12, 2020 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") to transact the business as set out in the Notice of the EGM. Members attending the EGM through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. In compliance with the above circulars, the EGM Motice has been electronically sent on Friday, 25th October, 2024 to those Members whose names appeared in the Register of Members / Register of Beneficial owners as on close of business hours on Friday, 18th October, 2024 and who have registered their email addresses with the Depository Participants or with the Register a Sharer Transfer Agent of

heir email addresses with the Depository Participants of with the Registrar & Share Transfer Agent of the Company ("R&T Agent") or with the Company. The Notice of the EGM is also available on the Eompany's website at <a href="http://darjeelingral.com/">http://darjeelingral.com/</a>, website of stock exchange i.e. BSE Limited ("BSE") it www.bseindia.com and on website of e-voting facility provider i.e. National Securities Depository\_imited ("NBL") at www.evoting.nsdl.com Manner of updating e-mail address is a blow

Manner of updating e-mail address is a blow:

Members holding shares in Demalerialized mode, who have not registered/updated their email addresses with their Depository Participants, are requested to register/update their email addresses with their respective Depository Participants with whom they maintain their DematAccount.

a) The Company has provided the facility to the Members to cast their vote on the matters set forth in EGM Notice, either by way of "remote e-voting" facility, prior to the EGM or by way of electronic voting system during the EGM. The instructions for joining the EGM and the manner of participation and voting are provided in the Notice of the EGM.

b) The manner of voting by the Members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address, facility for voting shall be exercised through ©) Aperson whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date i.e. Monday, 11th November, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or participation at the EGM and voting through electronic voting system thereat.

d) The remote e-voting will commence on Friday, 15th November, 2024 at 9:00 A.M. (IST) on and be concluded on Sunday, 17th November, 2024 at 5:00 P.M. (IST). e) Any Person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of notice of EGM and who holds Shares of the Company as of cut-off date i.e., 11th November, ispactor induce to Low and window orders on the company as or uterior date i.e., 024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co older is already registered with NSDL for remote e-voting then the use of existing user la or casting the vote shall work.

P. F-voting shall not be allowed beyond 17th November 2024 at 5:00 P.M. (IST) g) Further the facility for voting through electronic voting system will also be made available during the EGM, to the Members who are attending the EGM and have not already cast their vote(s) through

remote e-votting.

h) Members who have cast their vote by remote e-voting may also attend the EGM, but shall not be allowed to vote again at the EGM.

i) If any Member wishes to get a printed copy of the EGM notice, the Company shall send the same, free of cost, upon receipt of request from the Member.

j) A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-votion.

voting; In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and evoting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll fire no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the EGM and in particular, instructions for joining the EGM, manner of casting vote through remote e-voting or through electronic voting system during the EGM.

For, Darjeeling Ropeway Company Limited Ashok Dilipkumar Jain (Managing Director) DIN: 03013476 Place: Mumbai, Maharashtra



# LIC HOUSING FINANCE LIMITED

4th Floor, Jeevan Prakash Building, P M Road, Fort, Mumbai - 400 001

# SYMBOLIC and PHYSICAL POSSESSION NOTICE (for Immovable property)

Whereas, The undersigned being the authorized officer of LIC HOUSING FINANCE LTD., the Securitization & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002(No.54 of 2002) and on exercise of powers conferred under section 13(2) read with rule 9 of the security interest (Enforcement) Rules, 2002, issued the demand notice calling upon the following borrowers, to repay the amount being mentioned against their names.

Sr. No.	Loan Account Number of Borrower	Name of Borrowers	Description of secured Asset.	Amount Demanded. (Rs.)	Date of Demand Notice	Date of possession	Type Of Possession
1	611100004533	Mr. Awadesh Kumar Matibal Yadav	Flat No.403, 4th Floor, Bldg. No. 10, D- Wing, SMJU, Type-B, Amrut Residency, Mauje-Sarawali, Dist. Palghar, Maharashtra- 401501	Rs.29,08,628.83	19.05.2022	25.10.2024	Physical
2	611100007257	Mr. Vilas Ashok Borde	Flat No7, Ground Floor, A-Wing, Type A, Building No.01, Heaven Hills, Gut No. 391, Village Haloli, Taluka and District- Palghar, Maharashtra-401404	Rs.28,92,578.54	02.12.2023	25.10.2024	Symbolic
3	611100004347	Mr. Riddhish Jivanbhai Patel & Mrs. Manisha Riddhish Patel	Flat No. B-01, Ground Floor, Janki Park, Village-Kurgaon, Taluka & Dist-Palghar, Maharashtra-401404.	Rs.20,36,510.70	10.01.2024	25.10.2024	Symbolic
4	612200002041	All Known & Unknown Lrgal Heirs Of Ms. Anjali Prabhakar Joshi	Flat No.103, 1st Floor, Building No. 3/3A, Survey No.100, Hissa No-1, Part & Survey No. 118, Hissa No 3, Nest Residency, Village-Tembhode, Dist Palghar, Maharashtra-401404	Rs.17,48,996.03	04.11.2023	25.10.2024	Symbolic
5	611100006126	Mr. Sagar Kishor Patil & Mrs. Sangita Namdev Chaudhary	Flat No. L-404, 4th Floor, Building No. 13A, Sathya Life Style, Phase-2, Village Shelvali, TalPalghar, Dist-Palghar, Maharashtra - 401404	Rs.35,10,150.21	04.11.2023	25.10.2024	Symbolic
6	610500005874 610500009384 610500009385	Mr. Umesh Rambhau Patil	Flat No. 601, 6th Floor, Building No. 5, Ashwini CHSL, Complex Known As Akash Ganga, Survey No. 190/1, 190/3A, Vijay Garden Road, Off G.B. Road, Village Kavesar, Thane (W), Dist. Thane, Maharashtra – 400 615	Rs. 21,40,814.28 Rs. 18,60,527.69 Rs. 61,01,035.00	12-06-2024	25.10.2024	Symbolic
7	610100007379	Mrs. Vaijayanti Nitin Kadam	Flat NO. 1503, 15th Floor, Building no.26, F-Type, Phase III, Haware City Trikuta Towar CHSL, Village Vadavali, Thane, Maharashtra 400 615	Rs. 51,99,044.48	03-05-2024	25.10.2024	Symbolic
8	610900008321	Mr. Chandan Brahmanand Kumar and Mrs. Jaya Kumar	Flat No. 301, 3rd Floor, Building No. A2, Rosa Gardenia, Village Vadvali, G. B. Road, Taluka & Dist. Thane, Maharashtra - 400615	Rs. 60,50,252.42	15.06.2024	25.10.2024	Symbolic
9	22920116400	Mr. Chandrashekhar Tukaram Mirajkar and Mrs. Anuradha Chandrashekhar Mirajkar	Flat No. 604, 6th Floor, B Wing, Dosti Joy in Dosti Desire- Dosti Joy Project, Survey No. 87/17C (P), Village Kolshet, Bramhanand Road, Off. Ghodbunder Road, Thane (West), District Thane, Maharashtra – 400 607	Rs.32,27,091.22	25-06-2024	25.10.2024	Symbolic
10	612300000490	Mr. Aniket Sharad Chawan	Flat No. 1606, 16th Floor, Ultima-B Building No.2, Casa Ultima CHSL, Village Panchpakhadi, eastern express highway, pokhran road No.2, Thane (W) Dist Thane Maharashtra – 400 610	Rs. 82,37,192.83	20-06-2024	25.10.2024	Symbolic
11	612300001034	Mr. Sagar Sanjay Mahindra	Flat No. 1904, 19th Floor, Building No. I, Bhoomi Acres, Survey No. 225/7, Village Kavesar, Thane (West), Taluka And District Thane, Maharashtra – 400 615	Rs.83,08,238.83	10-07-2024	25.10.2024	Symbolic

Together with further interest, incidental expenses, cost, charges etc. till the date of payment within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount mentioned in demand notice. Notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken SYMBOLIC & Physical Possession of the properties described herein above in exercise of powers conferred on them under section 13(4) of the said act read with rule 9 of the said rules on the possession date mentioned above against their names

The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties mentioned above and any dealings with the properties will be subject to the charge of the LIC HOUSING FINANCE LTD., for the

Date : 29.10.2024 Place: Mumbai

Authorised Officer LIC HOUSING FINANCE LIMITED

**DEBTS RECOVERY TRIBUNAL-1 MUMBAI** (Government of India, Ministry of finance) 2<sup>nd</sup> Floor, Telephone Bhayan, Colaba Market, Colaba, Mumbai - 400005 (5th Floor, Scindia House, Ballard Estate, Mumbai - 400 001)

O.A. NO. 60 Of 2024 IDBIBANK LIMITED

DISHA DEEPAK POTE

V/S ...Defendan

Exh - 12

... Applican

DEFENDANT DISHA DEEPAK POTE FLAT NO. B-303, SWASTIK SUDAMA, PLOT NO. 9, SECTOR 11, KAMOTHE, NAVI MUMBAI, MAHARASHTRA 410209. SYSTEMANALYSIST ANDHERI SEEPZ, UNIT NO. 152, ANDHERI (EAST) MUMBAI 400096 ALSOAT NEELKANTH PARK, FLOT NO. 602, PLOT NO. 78, SECTO 18, KAMOTHE, NAVI MUMBAI MAHARASHTRA 410209.

### SUMMONS . WHEREAS, OA/60/2024 was listed before Hon'ble Presiding Officer/ Registrar o

- 23/09/2024 WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 69.57.586/-.
- WHEREAS the service of summons/Notice could not be effected in the ordinary manne and whereas the Application for substitute service has been allowed by this Tribunal.
- . In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under:-(i) To show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed
- for should not be granted; (ii) To disclose particulars of properties or assets other than properties and asset specified by the applicant under serial number 3A of the original application;
- (iii) You are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application. pending hearing and disposal of the application for attachment of properties; (iv) You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinar
- course of his business any of the assets over which security interest is created and/ or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal; (v) You shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and
- deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financia  $institutions\ holding\ security\ interest\ over\ such\ assets.$ You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 03/01/2025 at 12:00 Noon. failing which

the application shall be heard and decided in your absence Given under my hand and the seal of this Tribunal on this 03<sup>rd</sup> day of October, 2024. Registrar,



Debts Recovery Tribunal-1, Mumba Registrar Mumbai D.R.T. No. 1

# निवडक

# एम्सचा 'शक्ती' ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप

डोंबिवली: स्तन कर्करोग जनजागृती महिन्यानिमित्त एम्स हॉस्पिटलने स्तनाच्या कर्करोगाने पिडीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी "शक्ती" ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप तयार केला आहे. या उपक्रमाचा उद्देश हा रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपचार प्रवासादरम्यान आधार देणे, त्यांना आजाराशी लढण्याकरिता प्रेरणा मिळावी याकरिता कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचाही यामध्ये समावेश असणार आहे. या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी सुमारे १५० कर्करुग्ण तसेच कर्करोगातून वाचलेले रुग्ण, कुटुंब आणि वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सुहासी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रम प्रसंगी डॉ. सुप्रिया बांबरकर (संचालक-ऑन्कॉलॉजी विभाग, ऑन्कोसर्जन), डॉ. नीमेश लोध (ब्रेस्ट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट), डॉ. राकेश पाटील (वैद्यकीय आणि हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट) आणि डॉ. सागर गायकवाड (रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट) आदी मान्यवर उपस्थित होते.

## बांधकाम साइटवरून पडून कामगाराचा मृत्यू

नवी मुंबई : वाशी सेक्टर-२ मधील साइटवर काम करणाऱ्या एका कामगाराचा झोपेत लघुशंका करण्यासाठी गेला असताना खाली पडून मृत्यू झाला. गुलाम अहमद गुलाम मुस्तफा (३८) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव असून तो मूळचा बिहार राज्यातील आहे. सध्या तो वाशी सेक्टरमधील एका थिएटरच्या बांधकाम सुरू असलेल्या जागेवर काम करत होता. पहाटेच्या सुमारास गुलाम मुस्तफा हा लघुशंका करण्यासाठी बसेमेंटवरील उजव्या बाजूला गेला होता. यावेळी झोपेत असलेल्या गुलाम मुस्तफा याचा तोल गेल्याने तो १२ मीटर उंचावरून खाली पडून गंभीर जखमी झाला. सर्व कामगार झोपेत असल्यान गुलाम मुस्तफा खाली पडल्याचे कुणालाही समजले नाही. या दुर्घटनेत गुलाम मुस्तफा याचा जागीच मृत्यू झाला.

## महेश मोहिते यांच्याविरोधात गुन्हा

अलिबाग : भाजपच्या कार्यकर्त्याला भाजपचे महेश मोहिते यांनी मारहाण केली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांचा अर्ज भरण्यास येणार नसल्याचा राग धरून त्यांनी मारहाण केल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पंकज अंजारा असे या जखमीचे नाव आहे.

## उत्पादकांची फसवणूक; महिलेस अटक

लासलगाव : नाशिक जिल्ह्यातील १११ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करून पसार झालेल्या उच्चशिक्षित संशयित महिलेस दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. पूर्वा अनिल चव्हाण असे संशयित आरोपीचे नाव आहे. परदेशातील द्राक्ष निर्यातीत फसवणूक झाल्याची सोनजांब (दिंडोरी) येथील दशरथ जाधव यांच्या तक्रारीनंतर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी पूर्वा अनिल चव्हाण या महिलेला अटक केली आहे.

# पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

कराड: कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी आपला महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.

यावेळी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा प्रभारी विनयकुमार सोरके, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील, कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, भारती विद्यापीठचे उपाध्यक्ष मोहिते, प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, जनशक्ती आघाडीचे प्रमुख अरुण जाधव, रमेश वायदंडे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितीन काशीद यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.



सांस्कृतिक, राजकीय परंपरा आपल्याला माहिती

निवडणुकीत महाराष्ट्राला लागलेला गद्दारीचा डाग जनता पुसण्याचे काम करील. तसेच त्यामुळे ६५ टक्के जागा महाविकास

म त द ान ास ाठी

नोंदणीचा शेवटचा

दिनांक होता. जर ही

ात ील

राज्यात ६

हजार

दिव्यांग

कांदिवली पर्व शाखा- स्वप्नसिद्धी, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व मुंबई-४०० १०१, ईमेल- kandiv@ucobank.co.in

**कञ्जा सूचना** (स्थावर मिळकतीकरीता) (नियम-८(१)

निम्नस्वाक्षरीकार युको बँक, मुकेश कापुरे चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२

आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३

अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १२.०८.२०२४ रोजी मागणी सूचना जारी करून

कर्जदार श्री. जितेंद्र सिंग राजपुरोहित आणि हमीदार-१ सज्जन सिंग राजपुरोहित आणि २

दिखा देवी राजपुरोहित यांस सूचनेतील एकुण नमूद रक्कम रु. १०,९६,५९२.४२ (रूपये दहा

लाख शह्याण्णव हजार पाचशे ब्याण्णव आणि बेचाळीस पैसे मात्र) या रकमेची परतफेड सट

संपूर्ण रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे

सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सिक्यरिटी

. (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टचे कलम १३(४) अन्वये त्यांना प्राप्त

विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदः

मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही

व्यवहार हा युको बँक करीता रक्कम रू. १०,९६,५९२.४२ (रूपये दहा लाख शह्याण्णव हजार

पाचशे ब्याण्णव आणि बेचाळीस पैसे मात्र) आणि त्यावरील व्याज आणि इतर प्रभाराच्या

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वोळेत ॲक्टचे कलम १३(८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे

स्थावर मिळकतीचे वर्णन

सर्व्हें क्र. ४०२-ए. हिस्सा क्र. १. सर्व्हें क्र. ४०२-ए. हिस्सा क्र. १(भाग), गाव-विरार, तालका

वसई, जि. पालघर मधून प्लॉट धारक क्र. २४३ (मोज. ३०२६ चौ.मीटर्स) येथील श्याम गार्डन च्या

टाईप ए डी विंग मधील ४थ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ४१४ (मोज. ३३.९९ चौ.मीटर्स चटई क्षेत्र

आणि बालकणी क्षेत्र मोज. २.०६ चौ.मीटर्स) आणि स्टिल्ट पार्किग क्षेत्र धारक क्र. पी-३०, मोज.

अधिकारांचा वापर करुन **२५ ऑक्टोबर, २०२४** रोजी सांकेतिक/प्रत्यक्ष कब्जा घेतला आहे.

नोंदणीची

वाढवली

आहे.

लाख

यूको बैंक

ज्य

आघाडीला मिळतील आणि राज्यात परिवर्तन होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज

# लोकगंगेच्या या महापुरापुढे मी नतमस्तक

: उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोकगंगेला आलेल्या या महापूरापुढे मी नतमस्तक होऊन, होते. साष्टांग दंडवत घालीत आहे. ही व विधानसभा मतदारसंघातील जनतेचे हे ऋण या जन्मीच काय, सात जन्मीही फेड् शकत नाही. झेंड्यांनी आणि बॅनरनी सजवलेल्या आमदारकीची संधी द्या, संपूर्ण आयुष्ट जनतेचा हमाल बनून सेवा करू असे भावनिक आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. अर्ज भरण्यापूर्वी एक लाखावर लोकांच्या उपस्थितीत निघालेल्या मिरवणुकीनंतर झालेल्या सभेत बोलताना मंत्री मुश्रीफ बोलत

# मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक आवाहन

अकराच्या सुमारास मंत्री मुश्रीफ प्रमुख शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आले आणि पतळ्याला पष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली.

ट्रॉलीतून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, मुरगुडचे माजी प्रवीणसिंह कांबळे, गोकुळ संचालक अमरीश घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली.

प्रपत्र क्र. ३ (रेग्य्लेशन पहा-१५(१)(ए)/१६(३) कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३)

१ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर-३०ए, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३.

खटला क्र.: ओए/१०८४/२०२३ कर्ज वसूली न्यायाधिकरण(कार्यवाही) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए)

कॅनरा बँक

व्हीआरएनबी प्रॉपर्टी कन्सल्टंट

, जी-७, उन्नथी ग्रीन, घोडबंदर रोड, हायपरसिटी मॉल जवळ, कासारवडवली, ठाणे, महाराष्ट्र- ४००६१५. **तसे**च येथे: कार्यालय क्र. १०७. १ला मजला, बिल्डिंग क्र. ए१, मंदािकनी रेसिडेंसी, टिटवाळा, तालका कल्याण, ठाणे महाराष्ट्र- ४२१६०५ येथे. **तसेच येथे:** राम नरेश भार्गवा, २४ बँकर्स कॉलनी, शिवपुरी रोड, झाशी, उत्तर प्रदेश

समन्स

**ज्याअर्थी,** वरील नमूद ओए/१०८४/२०२३ नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर **३१** सूचीबद्ध केला होता. ज्याअ**र्थी,** नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ३२,८२,८५१.०३ च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरु

दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडल . ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाट

मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकत आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे ; मिलकर्तींच्या जप्तीमाठीच्या अर्जावरील मनावणी आणि निकाल प्रलंबित अमल्याने मूळ अर्जाच्या अन् क्रामंक ३


अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्य निकाली काढण्यास तम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोण त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीत्न रोकड

जनवाता का निजान का कार्यकार्यक जानवाता तार नाता कार्यक ने कार्यक निज्ञ कार्यक विकास कार्यक विकास कार्यक्रिया ह इसालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मतांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खाल्यामध्ये जमा केली पाहिजे. म्हाला **०२.१२.२०२४ रोजी सकाळी १०.३० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सार

सुनावणी होऊन निकाल दिला जाईल -माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक: २४.१०.२०२४ रोजी दिले

संजय जयस्वात



छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीनंतर मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांत विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. विभागात आजवर मतदारांचा आकडा १ कोटी ५६ लाख ३६ हजार ४६४ वर गेला आहे. मराठवाड्यात मतदार केंद्रांची संख्या आता १६ हजार ८२६ एवढी झाली आहे. पुरुष मतदार ८१ लाख ४६ हजार ७६३ आणि महिला मतदार ७४ लाख ८७ हजार १८९, तर इतर मतदार ५१२ असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

छत्रपती संभाजी नगर :

विधानसभा पश्चिम मतदार

संघासाठी अशा शक्तिप्रदर्शनासह

वाजत गाजत जयघोषात राज शिंदे

यांनी आपला उमेदवारी अर्ज

दाखल केला. सोमवारी सकाळी

११ वाजल्यापासूनच क्रांती चौक

येथे राजू शिंदे यांच्या पश्चिम

मतदारसंघातील छावणी, पडेगाव,

मिटमिटा, दौलताबाद, बजाज

तिसगाव, साजापूर, साऊथ सिटी,

कोकणवाडी,

काढून जमा होण्यास सुरुवात आले.

शेअर्सची संख्या

वडगाव

गोलवाडी.

ापशिलानसार आहे:

शेअर प्रमाणपत्र

क्रमांक

स्टेट बँक ऑफ इंडिया

कसूरवार ठरले आहोत.

सर्व प्रतिवादी आणि पत्ता

कोणताही लाभ घेण्यापासून मनाई करण्यात येत आहे.

पर्सिपोलिस, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई-४०० ७०५

# गृह मतदान नोंदणीची मुदत १० नोव्हेंबरपर्यंत करा

रईस शेख यांचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र

भिवंडी : २० नोव्हेंबर रोजी पत्र लिहिले. होणाऱ्या राज्यातील विधानसभेच्या सध्या २७ ऑक्टोबर हा गृह

मतदानासाठी दिव्यांग नागरिकांना गृह मतदान करण्यासाठी नोंदणीची मुदत १० नोव्हेंबरपर्यंत करा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे उमेदवार रईस शेख यांनी केली महाराष्ट्राचे

निवडणूक

यामध्ये छावणीमधील हजारो

फटाक्याची आतषबाजी करत

पोहोचले. छावणी परिषदेचे माजी

उपप्रमुख किशोर कछवा, छावणी

उपाध्यक्ष

वाजत

व शिवसेना जिल्हा

भिन्नांक पासून | भिन्नांक पर्यंत

परि. क्र.: ७६

...प्रमाणपत्र कर्जदार

वस्ली अधिकार

डीआरटी-।, मुंबई

पुढील तारीख: ०७/११/२०२४

अनिल

भाराअधीन राहील.

लक्ष वेधण्यात येत आहे.

ठिकाण: २५.१०.२०२४

दिनांक : विरार

हे

राजू शिंदे यांचे शक्ती प्रदर्शन

समर्थक

परिषदेचे

उस्मानपुरा, सातारा, देवळाई, रेल्वे - जेस्वाल, पलास-दाभाडे याच्या

स्टेशन, हमाल वाडा यासह संपूर्ण नेतृत्वात महिला, पुरुष, ज्येष्ठ

पश्चिममधील समर्थक क्रांती नागरिक, तरुण हे रॅलीच्या

चौकामध्ये वाजत गाजत रॅली माध्यमातून क्रांती चौक येथे एकत्र

सार्वजनिक सूचना

सूचना देण्यात येते की माझ्या ग्राहकांच्या वतीने, मी **श्री. अमित प्रदीप लाडे आणि श्रीमती उर्मिला प्रदीप** 

लाडे यांच्या फ्लॅरच्या मालकीच्या इकांची तपासणी करत आहे. जे सध्या निवासी फ्लॅर कमांक २०६ च

मालक आहेत. ज्याचे क्षेत्रफळ अंटाजे ४४६ चौरस फट कार्पेट आहे. २ रा मजला. ए-२ मध्ये असलेल्य

'अं<mark>धेरी कृपा प्रसाद को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेडी''</mark> या सोसायटीत स्थित आहे, दाऊद बाग

लेन, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८ (जे "सदर फ्लॅट" म्हणून संदर्भित आहे), जी इमारत अंधेरी

गावातील सी.टी.एस. क्रमांक ६४ वर बांधण्यात आलेली आहे, सोबत **अंधेरी कृपा प्रसाद को-ऑप**.

सदस्य नोंदणी

क्रमांक

४१

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.१ मध्ये

२रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅण्ड रोड, कुलाबा मार्केट,

कुलाबा, मुंबई - ४०० ००५.

वसुली कार्यवाही क्र. ४१ सन २०११

स्थावर मिळकतीच्या जप्तीचे वॉरंट

न्याअर्थी तुम्ही **एपिक एन्झाईम्स फार्मास्युटिकल्स अँड इंडस्टियल केमिकल्स लि. यांनी सन्माननीय** 

पीठासिन अधिकारी, डीआरटी-I, मुंबई यांनी काढलेल्या ओ.ए. क्र. १८ सन २००७ मधील वसुर्ल

ामाणपत्राच्या संदर्भातील रु. ९,४९,२७,७७९.६८/ - (रुपये नऊ करोड एकोणपन्नास लाख सत्तावीर

**हजार सातशे एकोणऐंशी आणि पैसे अडुसष्ट मात्र)** आणि त्यावरील व्याज ही रक्कम चुकती करण्यात

तुम्हाला याद्वारे कोणत्याही बाबतीत खालील नमूद मिळकतीसह व्यवहार किंवा कब्जा, प्रभारासह हस्तांतर

ु अन्यसंक्रमण, तिसऱ्या पक्षाचा हितसंबंध निर्माण करणे, वाटप करण्यापासून पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध आणि

मनाई करण्यात येत आहे आणि की सर्व व्यक्तींना असे हस्तांतर, अन्यसंक्रमण, कब्जा किंवा प्रभारान्वये

मिळकतीचे विस्तृतीकरण

**१. एपिक एन्झाईम्स फार्मास्युटिकल्स अँड इंडस्टियल केमिकल्स प्रा. लि.,** त्यांचा पत्ता येथे- ५१४.

. **श्री. प्रदिप के.महाजन,** त्यांचा पत्ता येथे- मधुराम, प्लॉट क्र. १०२, सेक्टर १२, वाशी, नवी मुंबई-

एपिक एन्झाईम्स फार्मास्युटिकल्स अँड इंडस्ट्रियल केमिकल्स लि. आणि इतर

सर्न्हे क्र.५६/३२, गाव लोहोप, तालुका खालापूर, जिल्हा रायगड धारक जिमन. माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्यासह ह्या २३ **ऑक्टोबर. २०२४** रोजी दिले.

आयडीबीआय टॉवर, डब्ल्युटीसी कॉम्प्लेक्स, कफ परेड, मुंबई ४००००५

विरूध्द

हाऊसिंग सोसायटी लिमिटेडदारे जारी केलेले प्रमाणपत्र (''सदरचे शेअर्स'' म्हणन संदर्भित) खालीत

अधिकारी एस. चोकलिंगम यांना मतदार असून १२ लाख ४३ हजार १९२ ज्येष्ठ मतदार आहेत त्या संदर्भात आमदार शेख यांनी

कराडमध्ये साडेसात कोटींच्या सोन्या–चांदीच्या वस्तू पकडल्या

राष्ट्रीय बंगळुरू कराडजवळील टोलनाक्यावर रविवारी रात्री पोलिसांनी एक गाडी अडवून तिची तपासणी केली. या गाडीत अंदाजे ७ कोटी ५३ लाख रुपये किमतीचे तब्बल ९ किलो ३९० ग्रॅम सोने आणि ६० किलो चांदीच्या वस्तू असल्याचे निष्पन्न झाले.

या वस्तू वैध की अवैध याची करण्यासाठी, ही गाडी येथील तळबीड पोलीस सीसीटीव्ही निगराणीखाली सुरक्षित ठेवण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासून विविध

UCO BANK

जाहिर सूचना :

घेण्यात आले आहे.

तपासणी करण्यात येत आहे. या

तपासणीसाठी एफएसटी पथक.

जीएसटी अधिकारी, आयकर

अधिकारी, कराड तहसीलदार आणि

कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी

यांच्या संयुक्त पथकांचे सहकार्य

याद्रारे सर्व संबंधितांना सूचना देण्यात येत आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांच्या वतीने (१) श्री आनंद परशोतमदास पोपली दोघे राहणार तळमजला विशिंदेवी, प्लॉट क्र. ४३, माटुंगा पूर्व, मुंबई-४०००१९ त्यांच्या विशेषत: खाली दिलेल्य मालमत्तेतील हक, शीर्षक आणि हिताच्या संबंधात ("सदर मालमत्ता") या नावाची चौकशी करत

कोणत्याही सावकार/बँक/वित्तीय संस्था कायनान्स कंपनीसह कोणतीही व्यक्ती किंवा संस्था पंदर्भात किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या किंव भागाच्या संबंधात. विक्रीच्या मार्गाने मेमोरँडममध्ये कोणताही आक्षेप, दावा, हक शीर्षक आणि/किंवा हित, समज, करार देवाणघेवाण, गहाणखत, शुल्क, भेटवस्तू, ट्रस्ट वारसा, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, भाडेकरू देखभाल, आराम, परवाना, मृत्युपत्र, वाटा किंवा इतर कोणतेही अधिकार, मागणी उत्तरदायित्व किंवा वचनबद्धता किंवा अन्यथा कोणत्याई स्वरूपाची. या नोटिसच्या प्रकाशनाच्य तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत सहाय्य दस्तऐवजांसह अधोस्वाक्षरीदारांना लेखी कळवण आवश्यक आहे. असे न केल्यास असे सर्व दावे माफ केले गेल<sup>े</sup> आणि/किंवा सोडले गेले असे

वर संदर्भित शेड्युल

'विशिंदीदेवी'' म्हणून ओळखली जाणारी इमारत भाणि त्यावर बांधलेली इमारत आणि संरचनासः ... माणिकराव लोटलीकर मार्ग, माटुंगा पूर्व, मुंबई-४०००१९ येथे स्थित क्रमांक ५७. कॅडस्टल सव्हे क्र. माटुंगा विभागातील ६०१ आणि प्रभाग क्र एफएन ४९६९-७० आणि गल्ली क्र. २२१०-११ आणि जिल्हाधिकारी यांनी मुल्यांकन केलेल्या मापित ७३९ चौरस याडर्सच्या ६१७.९० चौरस मीटरच्या समतुल्य पट्टेदार जिमनीचा तो सर्व तुकडा आणि पार्सल. किंवा शिवडी वडाळा इस्टेटच्या प्लॉट क्र. ४३ (उत्तर) येथे पडलेले आणि स्थिती आहे, सुमारे ८९६६ चौ.फू. चटईक्षेत्र, ज्यामध्ये ग्राउंड प्लस तीन (३) वरच्या मजल्यासह नऊ (९) फ्लॅट आणि दोन (२) बंद गॅरेज आणि चतु:सूची उत्तरेकडे किंवा दिशेला : भूखंड क्र. ५२ दक्षिणेकडे किंवा दिशेला : ५० फूट रस्ता पश्चिमेकडे किंवा लॉट नं. ४२ पूर्वेकडे किंवा प्लॉट क्र.- ४४.

तारीख : २८ ऑक्टोबर २०२४.

सही/-स्वप्नील नारकर वकील हायको ४०५.स्वान मिल म्हाडा कंपाऊंड टी.जे. रोड. शिवडी. मंबई-४०००१५ दूरध्वनी : २२०४३७९६ / २२८५२८९७

## यनियन बँक ऑफ इंडिया

लिंक रोड मालाड प. काणे प्लाझा, माईंडस्पेस लिंक रोड लगत, चिंचोली बंदर

सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत ई-लिलाव विक्री सूचना इंटरेस्ट ॲक्ट. २००२ सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुर्दीच्या अंतर्गत स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सुचना

प्तर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचेना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे, जिचा कब्जा युनियन बँक ऑफ इंडिया लिंक रोड मालाड प., काणे प्लाझा माईंडस्पेस लिंक रोड लगत चिंचोली बंदर (तारण धनको) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे ती रामदास बाबु महाडिक, फ्लॅट क्र. ३०१, ३रा मजला, ए विंग, ओम श्री बालाजी को-ऑपरेटिव्ह हौसिंग लि.. स.क्र. १९. हिस्सा क्र. १. नवघर गाव. सेंट अलॉयसियस इंग्लिश स्कुल आणि इंद्रलोक पोलीस चौकी जवळ, भाईंदर (पूर्व), ठाणे जि. (कर्जदार) यांचेकडून तारण धनको म्हणून युनियन बँक ऑफ इंडिया, लिंक रोड मालाड प., काणे प्लाझा माईंडस्पेस लिंक रोड लगत चिंचोली बंदर ला थकीत सांपार्श्विक दराने व्याजासह एकत्रित रु. ५,७९,८२०.६१ (रुपये पाच लाख एकोणऐंशी हजार आठशे वीस आणि एकसष्ट पैसे मात्र) च्या वसुलीकरिता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे" आणि "जे काहि आहे तेथे आहे" तत्त्वाने २९.११.२०२४ रोजीस विकण्यात येणार आहे लिलावाकरिता मिळकर्तींचे वर्णन, राखीव किंमत, इअर, लिलावाची तारीख आणि वेळ, बोलीची रक्का

सेंट अलॉयसियर इंग्लिश स्कुल आणि इंद्रलोक पोलीस चौकी जवळ, गावदेवी मंदिर रोड, भाईंदर (पूर्व) ४०११०५ येथे स्थित श्री बालाजी सीएचएसएल अशा ज्ञात बिल्डिंगच्या ए विंगच्या ३ऱ्या मजल्याव फ्लॅट धारक क्र. ३०१, मोजमापित ३५० चौ.फूट.

ईअर देय रु. ३,२१,३००.००

वरील मिळकतींच्या निरीक्षणाची तारीख आणि वेळ: २८.११.२०२४ रोजी स. १०.०० ते दु. १२.०० दरम्यान मिळकर्तींच्या निरीक्षणाकरिता संपर्क तपशील: मोबा-९१३७६५८२४०, श्री. लक्ष्मी रंजन आणि कु.

ईअर रक्कमेच्या सादरीकरणाकरिता अंतिम दिनांक आहे २९.११.२०२४ रोजी सायं ५.०० पूर्वी ई-लिलावाची तारीख आणि वेळ: २९.११.२०२४ रोजीस स. १०.०० ते सायं. ०५.००

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया तारण धनकोंची वेबसाईट म्हणजेच www.unionbankofindia.co.i किंवा तसेच सेवा पुरविठादारची वेबसाईट :https://ebkray.in चा संदर्भ घ्यावा. इच्छुक बोलीदार वरील नमूद पत्त्यामधील प्रधिकृत अधिकाऱ्यांकडून तपशीलवार अटी आणि शर्तींची प्रत प्राप्त करू

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) /नियम ९(१) अन्वये ३०/१५ दिवसांची सांविधिक विक्री सूचना

मदर वरील नमद तारखेम ई–लिलाव विकी करण्याबाबत मदर कर्जाचे कर्जदार आणि हमीदार यांना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८(६)/नियम ९(१) अंतर्गत सूचना म्हणून सुद्धा समजण्यात यावी.

ठिकाण:- मंबई मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी दिनांक :- २८/१०/२०२४

#### जर कोणत्याही व्यक्तीस/व्यक्तींना सदर फ्लॅट आणि सदर शेअर्सवर गहाण, हक्क, भेट, परवाना, भाडेपटट NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING ("EGM") वारसा, भागीदारी आणि/किंवा इतर कोणत्याही स्वरूपातील अडथळे, हक्क, मालकी किंवा दावा असेल, तर AND REMOTE E-VOTING INFORMATION कृपया सदर दाने जाहिरातीच्या प्रकाशित झाल्यापासून चौदा (१४) दिवसांच्या आत खाली दिलेल्या पत्त्याव Notice is hereby given that the Extra-Ordinary General Meeting ("EGM") of the Members of the Company will be held on Monday, 18th November, 2024 at 11:00 A.M. through Video Conferencing (VC) / Other-Audio-Video Means ("OAVM") to transact the special businesses as set out in the notice of विकलांना कळवावे, अन्यथा हे दावे रद्दबातल किंवा त्याग केलेले मानले जातील

DARJEELING ROPEWAY COMPANY LIMITED

CIN: L45202MH1936PLC294011

Registered Office: 104, Floor-1, Shreeji Darshan, Tata Road No. 2, Roxy

हायकोर्ट वकीर गोविंद बिलिंडग, १ला मजला,१४०, प्रिन्सेस स्ट्रीट, मुंबई ४००००२

CYC-J' Other Audio-Video Means ('OAVM') to transact the special businesses as set out in the notice of EGM.

EGM will be held through VC/OAVM without physical presence of the Members and in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') read with rules made thereunder and Circular No. 14/2020 dated April 08. 2020. Circular No. 17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No. 20/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and Circular dated May 12, 2020 issued by Securities and Exchange Board of India ('SEBI Circular') to transact the business as set out in the Notice of the EGM. Members attending the EGM through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. In compliance with the above circulars, the EGM Notice has been electronically sent on Friday, 25th October, 2024 to those Members whose names appeared in the Register of Members / Register of Beneficial owners as on close of business hours on Friday, 18th October, 2024 and who have register of the Company, The Notice of the EGM is a valiable on the Company's website at http://darjeelingrcl.com/, website of stock exchange i.e. BSE Limited ("BSE") at www.bseindia.com and on website of e-voting facility provider i.e. National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdt.com.

e provided in the Notice of the EGM.

entitled to avail the facility of remote e-voting or participation at the EGM and voting through electroni

remote e-voting.

h) Members who have cast their vote by remote e-voting may also attend the EGM, but shall not be allowed to vote again at the EGM.

voting;
In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and evoting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com oi
call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in.
Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the EGM and in particular
internations foliable the EGM manner of easting vote through remote e-voting or through electronic

पुणे ईस्ट झोनल ऑफिस ७ए/२, पहिला मजला, हडपसर आय.ई., पुणे-४११०१३

नियम ८(१) नुसार ताबा सूचना

टेली: ०२०-२४५१४०२३, ईमेल: cmmarc\_per@mahabank.co.in (मुख्य कार्यालय: १५०१, 'लोकमंगल', शिवाजीनगर, पुणे: ४११ ००५)

खालील सही करणार **बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे ईस्ट झोनल ऑफिसचे** अधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शी

ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स् २००२ या कायद्याच्या रुल ८ सह वाचल्या जाणाऱ्या कलम १३(२) नुसार प्राप्त अधिकारात मागणी सुचना/नोटीस <mark>कर्जदार मे.न्यू रॉयल टान्सपोर्ट कर्जदार नं.१. श्री.निवृत्ती लक्ष्मण गोवर्धने, नं.२. सौ.लता निवृत्ती</mark> **गोवर्धने** यांना **दि.१२/०७/२०२४ या तारखेला पाठविली होती. सदर नोटिसीप्रमाणे कर्जाची खाली नमूद <b>थकीत रक्कम रु.१,२१,०९,२६९/**– (**अक्षरी रुपये एक** <mark>कोटी एकवीस लाख नऊ हजार दोनशे एकोणसत्तर फक्त) तसेच त्यावरील व्याज</mark> सदर मागणी सूचना प्राप्त झालेपासून ६० दिवसांचे आत परतफेड करावी. अशी मागणी बँकेने कर्जदार/थकबाकीदार यांचेकडे या मागणी नोटीसीद्वारे केली होती. खाली नमूद कर्जदार/जामिनदार यांनी थकीत रकमेची व्याजासह परतफेड केलेली नसल्याने, कर्जदार व तमाम जनतेला या नोटिसीद्वारे सूचना

देण्यात येते की, सदर कायद्याच्या नियम ८ सह वाचल्या जाणाऱ्या कलम १३(४) नुसार खाली सही करणार यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, प्राप्त अधिकारांचा वापर करून खालील परिशिष्ठात वर्णन केलेल्या मिळकतींचा **प्रतिकात्मक तावा. दि.२५ ऑक्टोबर २०२४** रोजी घेतलेला आहे. सदर नोटिसीद्वारे विशेषतः कर्जदार व जामिनदार तसेच तमाम जनतेला ताकीद देण्यात येते की, खालील परिशिष्ठात वर्णन केलेल्या मिळकतीसंबंधी

कोणीही कुठलाही व्यवहार करु नये व असा कोणताही व्यवहार केल्यास तो **बँक ऑफ महाराष्ट्र च्या** वरिल नमुद एकूण कर्ज रक्कम **थकीत रक्क**म रु.१,२१,०९,२६९/ <mark>– (अक्षरी रुपये एक कोटी एकवीस लाख नऊ हजार दोनशे एकोणसत्तर फक्त) तसेच त्यावरील व्याज</mark> इतक्या रकमेच्या कर्जबोजासह राहील. सुरक्षेपोटी मालमत्तेवरील गहाण सोडविण्यासाठी सदर कायद्याच्या कलम १३ पोटकलम ८ मध्ये नमूद केलेल्या मुदतीकडे आम्ही आपले लक्ष

बँकेकडे गहाण ठेवलेल्या आणि बँकेने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेचे तपशिल खालील प्रमाणे आहेत.

अ.क्र. १. फ्लॅट नं.४०३, ४०४, ४०५ चौथा मजला, सी विंग आपल घर संसवडी फेज दोन, गट नं.१८१ आणि १८३ दिंग्रजाडी, ता. शिरुर, जि. पुणे याठिकाणी बांधलेल्या किंवा त्यावर बांधण्यात येणाऱ्या सह मालमत्तेचा तपशिल कारपेट क्षेत्रफळ ५४९ चौ.फूट, टू व्हिलर पार्कींग २ चौ.मी. आणि फोर व्हिलर पार्कींग ९.२९ चौ.मी. सह फ्लॅट नं.४०३ ची चतुःसिमाः **पूर्वेला:** फ्लॅट नं.४०४, **पश्चिमेला:** मोकळी जागा, दक्षिणेला: मोकळी जागा, उत्तरेला: फ्लॅट नं.४०२ कारपेट क्षेत्रफळ ५४९ चौ.फूट, टू व्हिलर पार्कींग २ चौ.मी. आणि फोर व्हिलर पार्कींग ९.२९ चौ.मी. सह फ्लॅट नं.४०४ ची चतुःसिमाः पूर्वेला: मोकळी जागा, पश्चिमेला: फ्लॅट नं.४०३, **दक्षिणेला:** मोकळी जागा, **उत्तरेला:** फ्लॅट नं.४०५ कारपेट क्षेत्रफळ ५४९ चौ.फूट, टू व्हिलर पार्कींग २ चौ.मी. आणि फोर व्हिलर पार्कींग ९.२९ चौ.मी. सह फ्लॅट नं.४०५ ची चतुःसिमाः **पूर्वेलाः** मोकळी जागा, **पश्चिमेलाः** फ्लॅट नं.४०२, **दक्षिणेला:** फ्लॅट नं.४०४, **उत्तरेला:** फ्लॅट नं.४०६ कारपेट क्षेत्रफळ ५४९ चौ.फूट, टू व्हिलर पार्कींग २ चौ.मी. आणि फोर व्हिलर पार्कींग ९.२९ चौ.मी. सह

(सदर नोटीस ही मूळ इंग्रजी नोटिसीचे भाषांतर असून,

अधिकृत आधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र, अर्थाच्या सोयीकरीता इंग्रेजी भाषेतील नोटीस ग्राह्य धरली जाईल) पुणे ईस्ट झोन

. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, त्यांचा पत्ता येथे, नोंदणीकृत कार्यालय पत्ता येथे

Place: Mumbai, Maharashtra Date: 25th October, 2024

Cinema Opera House, Girgaon, Mumbai City, Mumbai – 400 004 Phone: +919205253974 | Email: darjeelingropeway@gmail.com

प्राधिकृत अधिकारी

मुकेश कापुरे मुख्य व्यवस्थापक

at www.bseindia.com and on website of e-voting facility provider i.e. National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Manner of updating e-mail address is a blow:

Members holding shares in Dematerialized mode, who have not registered/updated their email addresses with their Depository Participants, are requested to register/update their email addresses with their respective Depository Participants with whom they maintain their DematAccount.

a) The Company has provided the facility to the Members to cast their vote on the matters set forth in EGM Notice, either by way of "remote e-voting" facility, prior to the EGM or by way of electronic voting system during the EGM. The instructions for joining the EGM and the manner of participation and voting are norwided in the Notice of the EGM.

are provided in the Notice of the EGM.

b) The manner of voting by the Members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address, facility for voting shall be exercised through electronic means at EGM.
c) A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date i.e. Monday, 11th November, 2024 only shall be

voting system thereat.

d) The remote e-voting will commence on Friday, 15th November, 2024 at 9:00 A.M. (IST) on and be concluded on Sunday, 17th November, 2024 at 5:00 P.M. (IST).

e) Any Person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of notice of EGM and who holds Shares of the Company as of cut-off date i.e., 11th November 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, i holder is already registered with NSDL for remote e-voting then the use of existing user ID and password for remote the processing the pade shall work.

notider is already registered with solution in single evaluations and the solution of the solu

i) If any Member wishes to get a printed copy of the EGM notice, the Company shall send the same, free of cost, upon receipt of request from the Member. person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner ntained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e

nstructions for joining the EGM, manner of casting vote through remote e-voting or through electron voting system during the EGM.

For, Darjeeling Ropeway Company Limited